

अधिसूचना

महसूल व वन विभाग,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,
तारीख: २४ सप्टेंबर, २०१३

क्रमांक :- एफएसटी ०८/१३/प्र.क्र.३९४/फ-४

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा विलेख यांचे अधिक्रमण करून सदर अधिनियमातील कलम ७ नुसार या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी वन विभागाच्या अधिकारीतेतील क्षेत्रीय कार्यालयामधील गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी सक्षम असणारे प्राधिकारी याद्वारे पुढीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत :-

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचा गट	कलम ३ नुसार सर्वसाधारण बदली करण्यास सक्षम प्राधिकारी
१)	प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयातील गट क व गट ड मधील सर्व कर्मचारी	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर
२)	गट क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या आंतरवृत्तीय बदल्या	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर
३)	वरील (१) येथील कार्यालया व्यतिरिक्त गट-क व गट-ड मधील सर्व कर्मचारी	उप वनसंरक्षक (प्रादेशिक) / विभागीय वन अधिकारी (कार्यात्मक)/स्वतंत्र उप विभागीय वन अधिकारी (विभाग स्तरावर)

सदर अधिसूचनेची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक २०१३०९२५१५२७१५३२१९ असा आहे. ही अधिसूचना डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

नं.मा.शिलवंत
उप सचिव महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव*
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव

४. मा.राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सचिव
५. प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग
६. प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग.
७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग*
८. निबंधक, मा.उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद/नागपूर/मुंबई.*
९. निबंधक, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ, मुंबई/नागपूर/
१०. औरंगाबाद *
११. सरकारी वकीलांचे कार्यालय मा.उच्च न्यायालय खंडपीठ, मुंबई/ नागपूर/
१२. औरंगाबाद.
१३. मुख्य सादरकर्ता अधिकारी, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण
१४. खंडपीठ, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद
१५. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
१६. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (प्रशासन-दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य,
१७. नागपूर
१८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, नागपूर
१९. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक, सामाजिक वनीकरण
२०. संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२१. सर्व मुख्य वनसंरक्षक/वनसंरक्षक
२२. सर्व सहसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग
२३. सर्व उपवनसंरक्षक
२४. सर्व स्वतंत्र उप वन विभागाचे उपविभागीय वन अधिकारी
२५. वन विभागातील सर्व कार्यासने
२६. निवडनस्ती फ-४ कार्यासन